

वृत्तपत्रीय निवेदन बँक ऑफ महाराष्ट्र व एम ए एस फिनांशियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये कर्ज वितरण करण्यासाठी व्यूहात्मक सहकार्य करार

पुणे दिनांक २८ डिसेंबर २०२१. : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र व एम ए एस फिनांशियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये कर्ज वितरण करण्यासाठी व्यूहात्मक सहकार्य करार स्वाक्षरीत करण्यात आला. भारतीय रिझर्व बँकेच्या लागू निर्देशांच्यासह अन्य लागू कायद्यांच्या अधीन राहून मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योजकांना सदर व्यूहात्मक कर्ज वितरण व्यवस्थेत कर्ज वितरण अभिप्रेत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र व एम ए एस फिनांशियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही संस्थांच्या सदर कर्ज वितरण व्यवस्थेतील सहभागामुळे त्यांच्या कर्ज खात्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल.

सहभागी कर्ज वितरणाची संकल्पना मूळ धरत असून त्यामुळे मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योजकांना कर्ज वितरण करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल होतील असा अभिप्राय बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी व्यक्त केला. कर्ज वितरीत न झालेल्या किंवा अतिशय कमी कर्ज वितरीत झालेल्या क्षेत्रांना पत पुरवठा करण्याचे हे सक्षम माध्यम ठरेल आणि अंतिम लाभार्थ्याला परवडेल अशा दराने निधी उपलब्ध होऊ शकेल.

फिनटेक कंपन्यांशी भागीदारी वाढविण्यास बँक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध असल्याचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजयकुमार यांनी सांगितले. मध्यम लघु व सूक्ष्म उद्योगांना वाजवी दराने निधी उपलब्ध होण्यासाठी अशी तंत्रज्ञानावर आधारित भागीदान्या हाच पुढील रस्ता असेल असा आमचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. कर्ज वितरण करण्यासाठी डिजिटल माध्यमे निर्माण करण्याची प्रक्रियेत बँक अग्रेसर असल्याचेही त्यांनी सांगितले.

एम ए एस फिनांशियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय रिझर्व बँक नियमित बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असून त्यांच्या शाखांचे जाळे संपूर्ण भारतात असून उत्तम ग्राहक आपल्याकडे वळविण्यात कंपनीचा उत्तम नावलौकिक आहे